

मा.मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत महापार प्रणालीत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत..

**महाराष्ट्र शासन**  
**सामान्य प्रशासन विभाग**  
**शासन शुध्दीपत्रक क्रमांक: सीएफआर- १२२४/प्र.क्र.१६४/आस्थामं (१३)**  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.  
दिनांक : २२ जुलै २०२५.

**वाचा :-**

सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक, सीएफआर १२२४/प्र.क्र. १६४/आस्थामं (१३),  
दिनांक १९.०६.२०२५

**शासन शुध्दीपत्रक :-**

मा. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत गट अ व गट ब (राजपत्रित) यांचे ऑफलाईन पद्धतीने नोंदविलेले कार्यमूल्यमापन अहवाल स्कॅन करुन महापार प्रणालीवर अपलोड करण्याबाबत दिनांक १९.०६.२०२५ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. सदर शासन परिपत्रकामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

२. दिनांक १९.०६.२०२५ च्या शासन परिपत्रकामध्ये रकाना क्रमांक २ मध्ये नमूद केलेल्या बाबी रकाना क्रमांक ३ प्रमाणे वाचाव्यात.

अ.क्र.	शासन परिपत्रक दि. १९.०६.२०२५ मध्ये नमूद बाबी	शासन परिपत्रक दि. १९.०६.२०२५ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या बाबींचा तपशील
१	२	३
१	पृष्ठ क्रमांक १ वरील परिच्छेद क्रमांक २ मधील पहिल्या ओळीमध्ये “सन २०१७-१८ पासूनचे ऑफलाईन”	“मागील ५ प्रतिवेदन वर्षांचे म्हणजेच २०१९-२० ते २०२३-२४”
२	पृष्ठ क्रमांक २ वरील परिच्छेद क्रमांक १ येथील पहिल्या ओळीमध्ये “सन २०१७-१८ या प्रतिवेदन वर्षापासून”	“मागील ५ प्रतिवेदन वर्षांचे म्हणजेच २०१९-२० ते २०२३-२४”

अ.क्र.	शासन परिपत्रक दि. १९.०६.२०२५ मध्ये नमूद बाबी	शासन परिपत्रक दि. १९.०६.२०२५ मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या बाबींचा तपशील
१	२	३
३	<p>पृष्ठ क्रमांक ४ येथील क्रमांक ३ मधील उदाहरण :-</p> <p>“श्री. स. क. पाटील, तहसिलदार यांच्या फोल्डर व फाईलला नाव देण्याकरिता, <b>फोल्डरचे नाव :- sk_patil_tahsildar प्रतिवेदन वर्षाच्या PDF फाईलला नाव :-</b></p> <p>१) sk_patil_201920.pdf २) sk_patil_202021.pdf ” असे नमूद केले आहे</p>	<p>उदाहरण :-</p> <p>“श्री. स. क. पाटील, तहसिलदार (सेवार्थ id- REVVDM9003) यांच्या pdf फाईलला नाव देण्याकरिता ‘सेवार्थ ID, नाव आणि प्रतिवेदन वर्ष’ यांचा समावेश करावा.</p> <p><b>फोल्डरचे नाव :- sk_patil_tahsildar प्रतिवेदन वर्षाच्या PDF फाईलला नाव :-</b></p> <p>१) REVVDM9003_ sk_patil_201920.pdf २) REVVDM9003_ sk_patil_201921.pdf</p>

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२५०७२२१६५६०७९००७ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.मो.महाडिक)

सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग

प्रति,

१. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
३. निवडनस्ती.